

ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्य पध्दती

- १) पात्र उमेदवारांना वेब बेस्ड (web based) ऑनलाईन अर्ज www.aurangabadexam.in या वेबसाईटद्वारे दि. ३०/०८/२०१९ ते दि. ०५/०९/२०१९ या कालावधीमध्ये सादर करणे आवश्यक राहिल.
- २) अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्हताधारक उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीतील सर्व माहिती व सुचनांचे बारकाईने वाचन करावे.
- ३) ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आधी **नवीन नोंदणी** ह्या लिंकवर क्लिक करून नवीन **User Name** बनवून रजिस्टर करून घ्यावे.
- ४) **युजरनेम व पासवर्ड** आपण जो टाकला आहे त्याची प्रिंट काढून घ्यावी किंवा नोंद करून ठेवावी.
- ५) **युजरनेम व पासवर्ड** टाकून **लॉगिन** बटनावर क्लिक करावे.
- ६) आपणाला अर्ज करावयाचा आहे त्या पदासमोरील **“अर्ज भरा”** या बटनावर क्लिक करावे.
- ७) आवेदन पत्रामध्ये पासपोर्ट फोटोची साईज (३.५ से.मी × ४.५ से.मी.) पेक्षा जास्त नसावी व स्वाक्षरीची साईज (३.५ से.मी × १.५ से.मी) पेक्षा जास्त नसावी व ते **JPG** ह्या फॉरमेट मध्ये स्कॅन करून ठेवावी व त्याची साईज **५० KB** पेक्षा जास्त असता कामा नये.
- ८) **Upload Photo** ह्या ठिकाणी **Select File** ह्या बटनावर क्लिक करून फोटो **अपलोड** करावा.
- ९) **Upload Singnature** ह्या ठिकाणी **Select File** ह्या बटनावर क्लिक करून **Sign अपलोड** करावी.
- १०) अर्जदाराने संपूर्ण माहिती इंग्रजी लिपीमध्येच सर्व चौकोनात अचूक माहिती भरावी.
- ११) ज्या ठिकाणी * असे चिन्ह आहे त्या चौकोनात माहिती भरणे अनिवार्य आहे.
- १२) उमेदवाराचे ओळखपत्र प्रकार:- निवडणूक मतदार छाया चित्र ओळखपत्र / आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन चालक लायसन्स / राष्ट्रीयकृत बँक पासबुक नुसार खाते क्रमांक / पासपोर्ट क्रमांक यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची निवड करून त्याच्या क्रमांकाचा उल्लेख संगणकावर ऑनलाईन आवेदन पत्रात नोंदवावा.
- १३) उमेदवाराची शैक्षणिक माहिती या मधील माहिती भरून Add Education ह्या बटनावर क्लिक करून आपली शैक्षणिक अर्हता Add करावी.
- १४) उमेदवाराचा अनुभवाचा तपशील या मधील माहिती भरून Add Experiance ह्या बटनावर क्लिक करून आपला अनुभव Add करावा.

- १५) शेवटी Form Preview ह्या बटनावर क्लिक करावे. फॉर्म मध्ये आपण भरलेली माहिती अचूक आहे का वाचून खात्री करावी व ज्या ठिकाणी आपणास दुरुस्ती हवी असल्यास खाली दिलेल्या Edit Form या बटनावर क्लिक करून योग्य ती दुरुस्ती करावी व पुन्हा Form Preview या बटनावर क्लिक करावे. जर फॉर्ममध्ये दुरुस्ती नसल्यास Submit Form ह्या बटनावर क्लिक करावे.
- १६) उमेदवाराने सर्व माहिती संगणकावरील अर्जात भरल्यानंतर ती Submit Form ह्या बटनावर क्लिक करण्यापूर्वी त्याची तपासून खात्री करावी व नंतरच Submit करावी. अर्ज Submit केल्यानंतर माहितीत बदल करता येणार नाही.
- १७) आपणाला “ **Record Saved Succesfull** ” असा मेसेज येईल तेव्हाच आपला फॉर्म पूर्ण भरला गेला आहे असे समजावे.
- १८) फॉर्म पूर्ण भरल्यानंतर “परीक्षा शुल्क भरा” अशी लिंक उपलब्ध असेल.
- १९) “परीक्षा शुल्क भरा” या लिंक वर क्लिक केल्यानंतर क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, अथवा नेटबँकिंग च्या सहाय्याने ऑनलाईनपरीक्षा शुल्क भरावे लागेल.
- २०) त्यानंतर आपणांस आवेदन पत्राची प्रिंट मिळेल.
- २१) ऑनलाईन पैसे भरल्याची चलनाची प्रत व आवेदनपत्र उमेदवाराने स्वतः जवळ सांभाळून ठेवावे.
- २२) सदर शुल्क हे ना परतावा राहिल. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही.